



# महाराष्ट्र शासन राजपत्र

## प्राधिकृत प्रकाशन

वर्ष १० वे, राजपत्र क्र. ५२] गुरुवार ते बुधवार, डिसेंबर/जानेवारी २६-१, २०२४/२०२५ : पौष ५-११, शके १९४६ [पृष्ठे - १४,

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

## भाग एक-छत्रपती संभाजीनगर विभागीय पुरवणी

### अनुक्रमणिका

भाग एक-शासकीय अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार-अ, चार-ब व चार-क यामध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्याच्याव्यतिरिक्त) केवळ छत्रपती संभाजीनगर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.

पृष्ठे  
१७२५  
ते  
१७२५

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी केवळ छत्रपती संभाजीनगर विभागाशी संबंधित असलेले.

१७२६  
ते  
१७३८

भाग एक-अ (भाग चार-अ मध्ये प्रसिध्द करण्यात आले पृष्ठे आहेत त्या व्यतिरिक्त) केवळ छत्रपती संभाजीनगर - विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र नगरपालिका, ते जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, - नगरपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम, या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

## शासकीय अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

१

BY SECTION OFFICER, LAW & JUDICIARY  
DEPARTMENT

Hutatma Rajguru Chowk,

Madam Cama Road,

Mantralaya, Mumbai-400032

Date: 13th November, 2024

### NOTIFICATION

**NO.SPP.1024/272/C.R.67/-XIV:-** In exercise of the powers conferred by sub-section (8) of the section 24 of the Code of Criminal Procedure, 1973 (Act No.2 of 1974), the Government of Maharashtra hereby appoints Adv. Pradip Dattatray Gharat as "Special Public Prosecutor" for conducting the Session Case No. 684/2021 pending before Sessions Court, Greater Mumbai which is arising out of C.R.No.69/2021 registered at Warli City Police Station, Mumbai.

2. His appointment is strictly subject to the conditions of service laid down in the Maharashtra Law Officers (Appointment, Condition Of Service and Remuneration) Rules, 1984 and Maharashtra Law Officers (Appointment. Condition Of Service and Remuneration) Rules. 1984.

3. Lump sum fees of Rs. 2,00,000/- Rupees Two Lakh Only) as quoted by Adv. Pradip Dattatray Gharat has been already deposited by the applicant Shri. Pankaj Daulat Dolwani to the Government, vide R.B.I. Challan No.4"69 dated 25.10.2024. The amount will be paid to Adv. Pradip Dattatray Gharat after completion of the case.

4. The Government reserves the right to revoke/modify/ annul the order without assigning any reasons.

**By order and in the name of the Governor of Maharashtra.**

**Vaishali P. Borude**  
Section Officer,  
Law & Judiciary Department.

## संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

२

संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ :

आदेश

जा. क्र. डि.टी.पी./वि. यो. जितूर (सु.)/आ.क्र.४६, आ.क्र.५६/कलम-१२७(२)/आदेश/टिपीही-५/५३५५ दि. ३/१०/२०२४.- ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ३७) (यापुढे “उक्त अधिनियम” असे संबोधले आहे) चे कलम ३१ (१) चे तरतुदीनुसार नगर परिषद, जितूरची सुधारित विकास योजना शासनाच्या नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्र. टिपीएस-३११०/१००२/प्र.क्र.२२६(अ)/२०१०/नवि-३०, दि. २८/०४/२०११ रोजी भागशः मंजूर असून (यापुढे “उक्त अधिसूचना” असे संबोधले आहे) ती दि. १५/०५/२०११ पासून अंमलात आलेली आहे (यापुढे “उक्त मंजूर विकास योजना” असे संबोधले आहे); तसेच नगर परिषद, जितूरची पुनर्प्रसिध्द विकास योजना शासनाच्या नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्र. टिपीएस-३११५/५४/सिआर-४८/२०१५/नवि-३०, दि. ०७/०३/२०१५ अन्वये मंजूर असून, ती दि. ०३/१२/२०१६ पासून अंमलात आलेली आहे;

आणि ज्याअर्थी, उक्त मंजूर विकास योजनेनुसार, मौजे जितूर, ता. जितूर, जि. परभणी येथील स. नं. १०८ व स. नं. ११२ या जमिनीमधील भागशः क्षेत्र आ. क्र. ४६- बगीचा, आ.क्र. ५६ “सांस्कृतिक केंद्र” व आ. क्र. ५७ “एक्साईज कार्यालय व गोडाऊन” या आरक्षणांनी बाधित होत आहे. त्यापैकी आ. क्र. ४६ - बगीचा, आ. क्र. ५६- “सांस्कृतिक केंद्र” (यापुढे “उक्त आरक्षणे” असे संबोधिले आहे) या आरक्षणाच्या भूसंपादन व विकासासाठी समुचित प्राधिकरण नगर परिषद, जितूर आहे (यापुढे “उक्त समुचित प्राधिकरण” असे संबोधले आहे);

आणि ज्याअर्थी, उक्त आरक्षणांतर्गतच्या जमिनी उक्त समुचित प्राधिकरणाने उक्त मंजूर विकास योजना अंमलात आल्याच्या दिनांकापासून १० वर्षांच्या कालावधीत संपादित केल्या नाहीते;

आणि ज्याअर्थी, संबंधित जमीन मालकांनी (यापुढे “उक्त जमीन मालक” असे संबोधिले आहे) मौजे जितूर येथील स.नं. १०८ व स.नं. ११२ या जमिनीमधील (यापुढे “उक्त जमीनी ” असे संबोधिले आहे) उक्त आरक्षणासह आ. क्र. ५७ “एक्साईज कार्यालय व गोडाऊन” यासाठी उक्त अधिनियमाचे कलम १२७ (१) चे तरतुदीनुसारची दि. ०७/०६/२०२१ रोजीची सूचना उक्त समुचित प्राधिकरणावर बजावलेली असून (यापुढे “उक्त सूचना” असे संबोधिले आहे) ती उक्त समुचित प्राधिकरणास दि. ०७/०६/२०२१ रोजी प्राप्त झाली आहे;

आणि ज्याअर्थी, उक्त सूचना उक्त समुचित प्राधिकरणास प्राप्त झाल्याच्या दिनांकानंतर उक्त समुचित प्राधिकरणाने, २४ महिन्यांच्या विहित मुदतीत उक्त आरक्षणाखालील उक्त जमिनी संपादित केलेल्या नाहीत अथवा उक्त जमिनीचे संपादन करण्यासंबंधी उक्त अधिनियमाच्या कलम १२७ (१) मधील तरतुदीनुसार आवश्यक ती उपाययोजना करण्यात आलेली नाही;

आणि ज्याअर्थी, सूचनाकर्ते यांनी उक्त सूचनेमध्ये नमूद आ. क्र. ५७ “एक्साईज कार्यालय व गोडाऊन” या आरक्षणांच्या भूसंपादन व विकासासाठी समुचित प्राधिकरण एक्साईज विभाग असल्याने आ.क्र. ५७ “एक्साईज कार्यालय व गोडाऊन” बाबत उक्त अधिनियमाचे कलम १२७ (१) चे तरतुदीनुसारची सूचना एक्साईज विभागास बजाविलेली नसल्याने सदर आरक्षणाबाबत उक्त सूचना गैरलागू ठरते;

आणि ज्याअर्थी, मुख्याधिकारी, नगर परिषद, जितूर यांनी दि. २७/०५/२०२४ रोजीच्या पत्र क्र. २८२/२०२४ अन्वये सदर प्रकरणी उक्त अधिनियमाचे कलम १२७ (२) चे तरतुदीनुसार आदेश काढणेबाबत अहवाल सादर केलेला आहे;

आणि ज्याअर्थी, सहायक संचालक, नगर रचना, परभणी शाखा कार्यालय, परभणी यांनी पत्र क्र. ५७९, दि. ०५/०७/२०२४ अन्वये उक्त जमीनमालक यांनी बजावलेल्या उक्त सूचनेतर्गत उक्त जमीनीवरील उक्त आरक्षणाचे भागशः क्षेत्र व्यपगत झालेचे नमूद केले आहे आणि त्यानुसार उक्त अधिनियमाचे कलम -१२७ (२) चे तरतुदीन्वयेची अधिसूचना निर्गमित करणेबाबत अहवाल सादर केलेला आहे;

आणि ज्याअर्थी, सहसंचालक, नगर रचना, औरंगाबाद विभाग, छत्रपती संभाजीनगर यांनी पत्र क्र. १६१९, दि. २२/०७/२०२४ अन्वये उक्त जमीनमालक यांनी बजावलेल्या उक्त सूचनेतर्गत उक्त जमीनीवरील उक्त आरक्षणांचे भागशः क्षेत्र व्यपगत झालेचे नमूद केले आहे आणि त्यानुसार उक्त अधिनियमाचे कलम -१२७ (२) चे तरतुदीन्वयेची अधिसूचना निर्गमित करणेबाबत अहवाल सादर केलेला आहे;

आणि ज्याअर्थी, उक्त जमीनीवरील उक्त मंजूर विकास योजनेतील उक्त आरक्षणाबाबतची उपरोक्त नमूद वस्तुस्थिती पाहता, उक्त जमीनीवरील उक्त आरक्षणे व्यपगत झाल्याबाबतचे आदेश उक्त अधिनियमाचे कलम १२७ (२) चे तरतुदीनुसार निर्गमित करणे आवश्यक आहे, असे संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मत झाले आहे;

आणि ज्याअर्थी, शासनाच्या नगर विकास विभागाकडील निर्णय क्र. टिपीएस- १८१३/३२११/प्र.क्र.५०८/नवि-१३, दि. ०१/१२/२०१६ अन्वये सर्व नियोजन प्राधिकरण असलेल्या सर्व नगरपरिषदा/ नगर पंचायती आणि जिल्हा परिषद यांच्या विकास योजना संबंधाने, उक्त अधिनियमाचे कलम १२७ (२) चे तरतुदीनुसार कार्यवाही करण्याचे शासनाचे अधिकार उक्त अधिनियमाच्या कलम १५१ चे तरतुदीनुसार संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना प्रदान केलेले आहेत;

आता त्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम १२७ (२) चे तरतुदीनुसार संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य पुणे हे, या आदेशान्वये खालील परिशिष्टात नमूद केल्याप्रमाणे उक्त मंजूर विकास योजनेतील उक्त जमीनीवरील उक्त आरक्षणे व्यपगत झाले आहे, असे अधिसूचित करीत आहेत आणि त्यासाठी उक्त मंजूर विकास योजनेच्या उक्त अधिसूचनेमध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करीत आहेत:-

उक्त मंजूर विकास योजनेच्या उक्त अधिसूचनेच्या बदलांच्या परिशिष्टांमधील शेवटच्या नोंदीनंतर पुढील नविन नोंदीचा समावेश करण्यात येत आहे. :-

परिशिष्ट

अ.क्र.	नगर परिषद, मौजा तालुका व जिल्हा	उक्त मंजूर विकास योजनेतील आरक्षण व वि. यो. अहवालानुसार अंदाजे क्षेत्र.	उक्त सूचनेखालील उक्त जमीनीचा तपशिल	उक्त आरक्षणाचे व्यपगत झालेले अंदाजे क्षेत्र (हे.)
१	जिंतूर नगर परिषद, मौजे जिंतूर, ता. जिंतूर, जि. परभणी.	आ. क्र. ४६ - “बगीचा” (२.४० हे.)	सं.नं.१०८	० हे. ४४.८७ आर.
			सं.नं.११२	० हे. ५६.१० आर.
२	जिंतूर नगर परिषद, मौजे जिंतूर, ता. जिंतूर, जि. परभणी.	आ. क्र. ५६ - “सांस्कृतिक केंद्र” (१.०० हे.)	सं.नं.११२	१ हे. ०० आर.

टिप :-

०१) उक्त आरक्षणामधून मुक्त झालेल्या उक्त जमीनी हया लगतच्या जमीनीवर उक्त मंजूर विकास योजनेनुसार अनुज्ञेय होणा-या विकासाच्या प्रयोजनासाठी उक्त जमीनमालकांना उपलब्ध होईल.

०२) उक्त जमीनीचे उक्त आरक्षणातून व्यपगत झालेले क्षेत्र दर्शविणा-या उक्त मंजूर विकास योजनेचा भाग नकाशा मुख्याधिकारी, नगरपरिषद, जिंतूर, जि. परभणी यांच्या कार्यालयात कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनार्थ एक महिन्यापर्यंत खुला ठेवण्यात येत आहे.

०३) सदर आदेश संचालनालयाच्या [www.dtp.maharashtra.gov.in](http://www.dtp.maharashtra.gov.in) या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.

(अविनाश भा. पाटील)  
संचालक, नगर रचना,  
महाराष्ट्र राज्य, पुणे.

By Directorate of Town Planning Pune

Maharashtra Regional & Town Planning Act, 1966.

ORDER

**No. D.T.P/D. P. Jintur (R.)/Site No.46. 56/ Sec-127(2)/ Order/TPV-V/5355 Date :- 3/10/2024** : - Whereas, the Development Plan of Municipal Council, Jintur (Revised) has been partly sanctioned as per the provisions of section 31 (1) of the Maharashtra Regional & Town Planning Act 1966 (Maharashtra Act No. XXXVII of 1966) ( hereinafter referred to as “the said Act”) by the Government of Maharashtra in Urban Development Department vide Notification No. TPS-3110/1002/C.R.-226(A)/2010/UD-30, dated 28/04/2011 ( hereinafter referred to as “the said Sanctioned Development Plan”) and the same has come into force with effect from 15/05/2011 ( hereinafter referred to as “the said Notification”), while the Development Plan of the Excluded Part has been sanctioned by the Government of Maharashtra in Urban Development Department vide Notification No. TPS-3115/54/C.R.-48/2015/UD-30, dated 07/03/2015 and the same has come into force with effect from 03/12/2016;

And whereas, as per the said sanctioned Development Plan, partly area of the lands bearig S.No 108 and S.No. 112 of Mouje Jintur, Tal. Jintur, Dist. Parbhani are affected by Reservation Site No. 46 - “Garden”, Site No. 56 - “Cultural Centre” and Site No. 57 - “ Exeise Office and Godown.” Among them the Appropriate Authority for acquisition and development of the said Reservations Site No. 46-“ Garden and Site No.56 - Cultural Centre.” ( hereinafter referred to as “the said Reservations”) is Municipal Council, Jintur (hereinafter referred to as “the said Appropriate Authority”);

And whereas, the Lands under the said Reservations have not been acquired by the said Appropriate Authority within 10 (ten) years from the date on which the said sanctioned Development Plan come into force ;

And whereas, the concerned land owners ( hereinafter referred to as “the said Land Owners”) of the lands bearing S. No 108 and S. No. 112 ( hereinafter referred to as “the said Lands”) had served a notice for the said Reservations along with Site No. 57- Excise Office and Godown on the said Lands as per the provisions of section 127(1) of the said Act dated 07/06/2021 ( hereinafter referred to as “the said Notice”) on the said Appropriate Authority which was received by the said Appropriate Authority on 07/06/2021;

And whereas, the said Lands under the said Reservation are not acquired or no steps as required as per the provisions of section 127 (1) of the said Act have been taken by the said Appropriate Authority, within a stipulated period of 24 months after receipt of the said Notice.

And whereas, Excise Department is the appropriate authority for the land acquisition and development of the reservation Site No. 57 "Excise Office and Godown" mentioned in the said Notice. As the notice as per the provisions of Section 127 (1) of the said Act, has not been served on the Excise Department regarding Site No 57 "Excise Office and Godown" the said notice regarding the reservation Site No. 57 "Excise Office and Godown" becomes invalid ;

And whereas, the Chief Officer, Municipal Council, Jintur vide letter No. 282/2024 dt. 27/05/2024 has submitted a report stating that, it would be appropriate to publish the order under the provisions of Section 127 (2) of the said Act ;

And whereas, the Assistant Director of Town Planning, Parbhani Branch Office, Parbhani vide letter No. 579, dt. 05/07/2024 has stated that, in regards with the said Notice part area of the said Reservations on the said lands has been lapsed and accordingly has submitted a report for issuance of notification as per the provisions of section 127 (2) of the said Act;

And whereas, the Joint Director of Town Planning, Aurangabad Division, Chatrapati Sambhajnagar vide letter No. 1619, dt.22/07/2024 has stated that, in regards with the said Notice part area of the said Reservations on the said lands has been lapsed and accordingly has submitted a report for issuances of notification as per the provisions of section 127 (2) of the said Act;

And whereas, after considering the above facts in respect of the said Reservations on the said Lands in the said sanctioned Development Plan, the Director of Town Planning, Maharashtra State, Pune is of the opinion that, it is necessary to issue the order as per the provisions of section 127 (2) of the said Act, regarding the lapsing of the said Reservation on the said Land;

And whereas, the Government in Urban Development Department as per the provisions of section 151 of the said Act, vide Resolution No. TPS-1813/3211/C.R.-508/UD-13, dated 01/12/2016 has delegated the powers exercisable by it as per the provisions of section 127 (2) of the said Act in respect of Development Plans of all Municipal Councils / Nagar Panchayat / Zilla Parishad as a Planning Authority to the Director of Town Planning Maharashtra State, Pune;

Now, therefore, the Director of Town Planning, Maharashtra State, Pune by the order and as mentioned in the Schedule hereinafter hereby notifies the lapsing of the said Reservations in respect of the said Lands as per the provisions of section 127 (2) of the said Act and for that purpose amends the said Notification of the said sanctioned Development Plan, as follows-

After the last entry in the Schedule of Modifications accompanying the said Notification of the said sanctioned Development Plan, the following new entry shall be added :-

#### SCHEDULE

Sr. No.	Municipal Council, Mouje, Tal., Dist.	Reservation of the said sanctioned Development Plan & its Approximate Area as per D. P. Report	Description of the said Lands under the said Notice	Approximate Area lapsed from the said Reservation (Ha.)
1	Jintur Municipal Council, Mouje Jintur, Tal. Jintur, Dist. Parbhani	Site No. 46- "Garden" (2.40 Ha.)	S. No. 108	0 Ha. 44.87Aar.
			S. No. 112	0 Ha. 56.10Aar.
2	Jintur Municipal Council, Mouje Jintur, Tal. Jintur, Dist. Parbhani	Site No. 56- "Cultural Centre" (1.00 Ha.)	S. No. 112	1 Ha. 00Aar

#### Note:-

1) The said Lands so released from the said Reservations shall become available to the said Land Owners for the purpose of development as otherwise permissible in the case of adjacent land under the said sanctioned Development Plan.

2) A copy of the part plan of the said sanctioned Development Plan showing the area of the said Lands which is lapsed from the said Reservation is available in the office of the Chief Officer. Municipal Council, Jintur, Dist. Parbhani during office hours on all working days for inspection to public up to one month.

3) The said order is being published on the website of the Directorate [www.dtp.maharashtra.gov.in](http://www.dtp.maharashtra.gov.in)

(Avinash B. Patil)  
Director of Town Planning,  
Maharashtra State, Pune.

**उपजिल्हाधिकारी भूसंपादन जायकवाडी प्रकल्प छत्रपती संभाजीनगर  
यांजकडून**

**अधिसूचना**

**भूसंपादन, पुनर्वसन व पुनःस्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा  
व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ कलम ११ (१)**

**१. मा.जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश जा.क्र. २०२४/  
आरबीडेक्स-४/भूसंपादन/समन्वय/सिआर-०९ दिनांक २०.०६.२०२४**

ज्याअर्थी भूमी संपादन पुनर्वसन व पुनःस्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ (३०वा २०१३) च्या कलम-३ मधील अधिकारानुसार महाराष्ट्र शासनाने, महसुल व वनविभाग अधिसूचना क्रमांक एमआयएस-११/२०१४/सी.आर.७७/ए-२ दिनांक १९ जानेवारी २०१५ (यापुढे ज्याचा उल्लेख उक्त अधिसूचना असा केला आहे) द्वारे भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनःस्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ (२०१३ चा ३०) (यापुढे याला सदरहु अधिसूचना संबोधण्यात यावे) अन्वये सार्वजनिक प्रयोजनार्थ जमीन संपादन करतांना सदरहु कायद्याच्या कलम ३ मधील पोटकलम (ए-झेड) नुसार जिल्ह्यातील ५०० हेक्टर पेक्षा अधिक नसलेल्या शासनाच्या वतीने समुचीत शासन म्हणून घोषित करण्यात आले आहे.

आणि ज्याअर्थी, या अधिसूचनेनुसार जिल्हाधिकारी यांना शासनाच्या वतीने समुचीत शासन म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याअर्थी अनुसूची-१ मध्ये दर्शविलेल्या जमीनी (यापुढे त्यांचा उल्लेख उक्त भूमी असा करण्यात येईल) असनुसूची-२ मध्ये नमुद केलेल्या सार्वजनिक प्रयोजनाकरिता आवश्यक आहे किया आवश्यक असल्याचा संभव आहे. (यापुढे ज्याचा उल्लेख उक्त सार्वजनिक प्रयोजन असा करण्यात येईल) याबाबत जिल्हाधिकारी औरंगाबाद यांची समुचीत शासन म्हणून खात्री झाल्यामुळे सदरहु कायद्याच्या कलम -११ च्या पोटकलम (१) नुसार सार्वजनिक कामाच्या प्रयोजनासाठी जमीन संपादन करण्यात येते, असे अधिसूचित करणे आवश्यक आहे.

आणि ज्याअर्थी, सदरहु भूमी संपादन कायद्यानुसार सार्वजनिक प्रयोजनार्थ भूमी संपादित करतांना भूधारकास विस्थापित करण्याचे कारण सोप्रात जोडलेल्या अनुसूची-३ मध्ये नमुद केले आहे.

आणि ज्याअर्थी, भूमी संपादन कायदांतर्गत सार्वजनिक प्रयोजनार्थ भूमी संपादन करतांना सामाजिक परिणाम निर्धारणाचा सारांश सोबत जोडलेल्या अनुसूची-४ मध्ये नमुद केलेला आहे. आणि ज्याअर्थी, भूमी संपादन कायद्याचे कलम ४३ पोटकलम (१) नुसार विस्थापिताचे पुनर्वसन आणि पुनःस्थापना करण्याकरिता सोबत जोडलेल्या अनुसूची-५ मध्ये प्रशासकाचे विवरण नमुद केलेले आहे. (प्रशासकाची नियुक्ती आवश्यक असल्यास अनुसूची-५ मध्ये माहिती देणे आवश्यक आहे.)

त्याअर्थी आता सदरहु कायद्याच्या कलम-११ येथे पोटकलम (४) नुसार अधिसूचना प्रसिध्द केल्याच्या दिनांकापासुन सदरहु भूमी कायद्याच्या

प्रकरण-४ खाली कार्यवाही पुर्ण होईपर्यंत कोणतीही व्यक्ती उपत जमिनीचा अथवा जमिनीच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा कोणताही व्यवहार करविणार नाही किंवा अश्या जमिनीवर कोणताही बोजा निर्माण करणार नाही

परंतु जिल्हाधिकारी अशाप्रकारे अधिसूचित केलेल्या भूमीच्या मालकांने अर्ज केल्यावर लेखी नौदवावयाच्या विशेष परिस्थितीमध्ये या पोट कलमाच्या अंमलप्राजावणी मधुन अशा भूमी मालकास सुट देऊ शकेल.

परंतु, आणखी असे की, कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्यामुळे तिला सोसाव्या लागलेल्या कोणत्याही नुकसानीची अथवा क्षतिची जिल्हाधिकारी द्वारे भरपाई देण्यात येणार नाही.

पुन्हा असे घोषित करण्यात येते की, सदरहु भूमी संपादन कायद्याचे कलम ११ च्या पोट कलम (५) अन्वये जिल्हाधिकारी हे भूमीसंपादन पुनर्वसन व पुनःस्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम २०१४ (यापुढे ज्यांचा उल्लेख उक्त नियम असा करण्यात येईल) चे नियम १० मधील उपनियम (३) अन्वये भूमी अभिलेख अद्यावत करण्याचे कामी हाती घेतील.

आणि म्हणून त्याअर्थी समुचीत शासन म्हणून जिल्हाधिकारी सदरहु कायद्याचे कलम ३ पोटकलम (ग) अन्वये उपजिल्हाधिकारी भूसंपादन जायकवाडी प्रकल्प औरंगाबाद यांना पदनिर्देशित करित आहे.

**अनुसूची -१**

**भूमी वर्णन : मोजणी प्रमाणे**

**गावाचे नाव : मौजे देभेगांव ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर**

अ.क्र.	सर्व्हे नंबर / गट नंबर	अंदाजे क्षेत्र (हे.आर.)
१	३२८, ३२९, ३३०, ३३१, ३३२ ३३८, ३३९, ३४८, ३४९, २८४, २९२	२ हे. १२ आर.
	<b>एकुण</b>	<b>२ हे. १२ आर.</b>

**संपादनाचे प्रयोजन** : शिवना टाकळी डावा कालवा वितरीका क्र. १ लघू वितरीका क्र. १ व २ मौजे देभेगांव ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर.

**अनुसूची -२**

**सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाचे विवरण** :- या प्रकल्पाद्वारे जमिनीस सिंचनाचा फायदा होणार आहे.

**प्रकल्पाचे नाव** :- शिवना टाकळी डावा कालवा वितरीका क्र. १ लघू वितरीका क्र. १ व २ मौजे देभेगांव ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर अ.आर.क्र. ४३/०५.

**प्रकल्पाच्या कामाचा तपशील** :- शिवना टाकळी डावा कालवा वितरीका क्र. १ लघू वितरीका क्र. १ व २ मौजे देभेगांव ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर अ.आर.क्र. ४३/०५.

**सामाजिक फायदे** :- याप्रकल्पाद्वारे जमिनीस सिंचनाचा फायदा होणार आहे.



## अनुसूची -३

४

बाधीत व्यक्तीचे विस्थापनाच्या आवश्यकतेसाठी कारणे :- विस्थापनाची आवश्यकता नाही.

सबब माहिती : निरंक

## अनुसूची - ४

सामाजिक परिणामाचे निर्धारण गोषवारा :-

(सामाजिक परिणामाचे निर्धारण करणा-या यंत्रणेने दिल्याप्रमाणे)

१. महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक १३.०३.२०१५ नुसार उक्त अधिनियमाचे प्रकरण २ व ३ मधील तरतुदी प्रमाणे लागू करण्यापासुन सुट प्राप्त.

२. महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक २६.०४.२०१८ नुसार उक्त अधिनियमाचे प्रकरण २ व ३ मधील तरतुदी लागू करण्यापासुन सुट प्राप्त

## अनुसूची -५

१. नियुक्त केलेल्या प्रशासकाबाबत माहिती

ज्या अधिका-याची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्याचे पदनाम :- आवश्यकता नाही.

२. सबब माहिती निरंक

३. प्रशासकाचे कार्यालयाचा पत्ता :- निरंक

प्रशासकाची नियुक्ती ज्या अधिसूचेनेनुसार झाली आहे त्याचा तपशील - निरंक

टिप :- उक्त जमिनीचा / जमिनीच्या योजनेचे (प्लॅनचे) निरीक्षण उपजिल्हाधिकारी भूसंपादन जायकवाडी प्रकल्प छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयात करता येईल.

दिनांक : / /२०२४.

ठिकाण : छत्रपती संभाजीनगर

## (एकनाथ कांता दत्तात्रय बंगाळे)

उपजिल्हाधिकारी

भूसंपादन जायकवाडी प्रकल्प

छत्रपती संभाजीनगर.

उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी भोकरदन, यांजकडून भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम १९ (१) ची

अधिसूचना प्रसिद्धी बाबत.

अधिसूचना

क्र. २०२३/उपविअ/भुसं/कावि-१५८१

क्रमांक २०२३/उपविअ/भुसंपादन/खडकपुर्णा/सिआर-०३/२०२३, दिनांक - २७/१०/२०२३, प्राप्त दिनांक ३०/१०/२०२३- ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिका-याने, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त अधिनियम असा केला आहे) यांच्या कलम ११ च्या पोट कलम द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना, दिनांक ०८/०१/२०२४ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे व शासन राजपत्रा मध्ये दिनांक २५/०१/२०२४ रोजी प्रसिद्धी देण्यात आली आहे. आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, या सोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची दोन मध्ये अधिक तपशिलवार विनिर्दिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे. किंवा तिची आवश्यकता भासण्याची आवश्यकता आहे.

ज्याअर्थी, जालना जिल्ह्यातील जिल्हाधिकारी जालना कलम १५ च्या पोटकलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्या नंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीनी संपादीत करण्याची आवश्यकता आहे, या बाबत त्यांची खात्री पटली आहे म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोटकलम (१) च्या तरतुदी मध्ये उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीनीची आवश्यकता आहे. असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे. आणि ज्याअर्थी, अनुसूची तीन मध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधीत कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहत्या प्रयोजनासाठी पुनर्वसन क्षेत्र म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले असून पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची चार मध्ये विनिर्दिष्ट केला आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये सुचीत शासन असलेल्या जिल्हाधिकारी हे उक्त अधिनियमा मध्ये जिल्हाधिकारी यांची कर्तव्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी भोकरदन यांना अधिसूचना काढण्यापुर्वी पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची -१  
(जमीनीचे वर्णन)

गावाचे नाव:- मौजे कुंभारझरी ता. जाफ्राबाद जि.जालना

अ.क्र.	भूसंपादन किंवा गट नं.	मोजणी प्रमाणे क्षेत्र (हे. आर.)
१	८३	०.४०
	एकुण	०.४०

अनुसूची -२

(सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपा बाबत विवरण)

प्रकल्पाचे नांव : खडकपुर्णा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राकरिता प्रस्तावित मौजे कुंभारझरी ता. जाफ्राबाद जि.जालना

प्रकल्प कार्याचे वर्णन : खडकपुर्णा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राकरिता मौजे कुंभारझरी ता. जाफ्राबाद जि.जालना येथील संपादनाबाबत

समाजास मिळणारे लाभ : या प्रकल्पामुळे मौजे कुंभारझरी ता. जाफ्राबाद जि.जालना येथील जमीन ओलीताखाली येणार आहे.

खडकपुर्णा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राकरिता संपादित होत असल्याने लाभक्षेत्रातील जमीनीचे पाणी पातळी भरपूर प्रमाणत वाढ होणार आहे, तसेच गावाच्या पिण्याचा पाण्याचा, जनावराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या पाझर तलावाच्या कामामुळे रोजगाराची संधी मिळणार आहे. तसेच संपादना क्षेत्रालगतची जमीन ओलीत होणार असून प्राप्त होणा-या उत्पन्नात लक्षणीय वाढ होणार आहे व पर्यायाने खेड्यातील जीवनमानामध्ये सुधारणा होणार आहे.

अनुसूची -३

बाधीत व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे - सदरचा प्रकल्प हा सिंचन क्षेत्रातील जमीन अधिकाधिक फायदेशीर उत्पन्न देणारी व लाभदायक व्हावी या साठी खडकपुर्णा प्रकल्पाचे बुडीत क्षेत्राकरिता जमिन संपादन करण्यात आलेले आहे. सदरचा प्रकल्प हा दुर्गम व सखोल शेतजमीनीवर असून त्यास शेतक-यांनी संमती दिली आहे. यामध्ये कोणतेही वस्ती अथवा गावठाण बाधीत होत नसल्यामुळे अथवा कोणतीही व्यक्ती विस्थापीत होत नसल्यामुळे पुनर्वसन करण्याची आवश्यकता नाही.

अनुसूची -४

(सामाजिक परिणाम निर्धारणाचा सारांश)

लागु नाही

टिप:- उक्त जमिनीच्या नकाशाचे वर्णन उपविभागीय अधिकारी भोकरदन जि. जालना यांचे कार्यालयात निरीक्षणा करिता ठेवण्यात आला आहे.

ठिकाण :- भोकरदन

दिनांक:- १६/१२/२०२४

डॉ. दयानंद जगताप,  
उपविभागीय अधिकारी तथा  
भूसंपादन अधिकारी भोकरदन.

५

उपविभागीय अधिकारी, बीड यांजकडून

भुमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पादर्शकतेचा हक्क अधिनियम,२०१३ चे कलम ११ नुसार

अधिसूचना

दिनांक -२०/१२/२०२४

क्र.२०२४/एलएनव्यु/एसआर/३६/०७.- ज्याअर्थी,महाराष्ट्र शासन महसुल व वन विभागाची अधिसूचना क्र.मिस/११/२०१४/सीआर/७७/अ२ दिनांक १९ जानेवारी २०१५ (यास यापुढे सदर अधिसूचना असे संबोधले जाईल)भुमी संपादन,पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पादर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम ३ पोटकलम ई अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन असे अधिसूचित केले आहे की, सदर अधिनियमाच्या कलम ३(झअ) अन्वये सार्वजनिक जमिनीच्या संपादनाबाबत ५०० हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र असल्यास सदर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी या कायद्यान्वये अंमलात आणावयाच्या कार्यवाहीसाठी समुचित शासन असल्याचे मानले जाईल.

त्या अर्थी,सदर अधिसूचने अन्वये जिल्हाधिकारी, बीड हे समुचित शासन आहे. त्या अर्थी,परिशिष्ट १ मध्ये नमुद जमिन ही सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादित करण्याची आवश्यकता आहे. किंवा आवश्यकता भासू शकते तसेच सार्वजनिक प्रयोजनाबाबतचे निवेदन परिशिष्ट २ मध्ये करण्यात आले आहे. त्या अर्थी सदर कायद्याचा कलम ११ उपकलम (१) अन्वये अधिसूचीत करण्यात येते की, सार्वजनिक प्रयोजनासाठी सदर जमिन संपादनाची आवश्यकता आहे किंवा आवश्यकता भासू शकते.

त्याअर्थी,परिशिष्ट ३ मध्ये भूसंपादनामुळे विस्थापित कुटूंबासाठी प्रस्तावित जमिन संपादनाची माहिती विनिर्दिष्ट करण्यात आली आहे.

आणि त्या अर्थी,परिशिष्ट ४ मध्ये समाजिक आघात निर्धारणाबाबतची संक्षिप्त माहिती विनिर्दिष्ट करण्यात आली आहे.

आणि त्या अर्थी,परिशिष्ट ५ मध्ये सदर कायद्याच्या कलम ४३ उपकलम (१) अन्वये कामकाज पार पाडणा-या प्रशासकाचा तपशिल देण्यात आला आहे.

त्या अर्थी, सदर कायद्याच्या कलम ११ उपकलम (४) अन्वये असे जाहिर करण्यात येते की, सदरची अधिसूचना प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासुन सदर कायद्याच्या प्रकरण ४ मधील कार्यवाही पुर्ण होईल अशा वेळेपर्यंत कोणतीही व्यक्ती,प्राथमिक अधिसूचनेमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या जमिनीचा कोणताही व्यवहार/हस्तांतर नाही किंवा कोणताही व्यवहार/हस्तांतर करविणार नाही किंवा अशा जमिनीवर कोणताही बोजा निर्माण करणार नाही.

परंतु जिल्हाधिकारी अशा प्रकारे अधिसूचित केलेल्या जमिनीच्या मालकाने अर्ज केल्यावर लेखी नोंदवावयाच्या विशेष परिस्थितीमध्ये या पोटकलमाच्या अंमलबजावणीतून अशा जमीन मालकास सूट देऊ शकेल परंतु आणखी असे की, कोणत्याही व्यक्तीने, या तरतुदीचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्यामुळे तिला सोसाव्या लागलेल्या कोणत्याही नुकसानीची किंवा क्षतीची जिल्हाधिका-याद्वारे भरपाई करण्यात येणार नाही.

सदर कायद्याच्या कलम ११ चे उपकल (५) व भुमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम २०१४ चे कलम १० उपनियम (३) अन्वये जिल्हाधिकारी विहीत करण्यात येईल त्याप्रमाणे भुमी अभिलेख अद्यावत करण्याचे काम हाती घेईल.आणि ज्या अर्थी,सदर कायद्याचे कलम ३ उपकलम

ग) अन्वये जिल्हाधिकारी,बीड हे समुचित शासन असल्याने **उपविभागीय अधिकारी,बीड तथा भूसंपादन अधिकारी,बीड** यांना जिल्हाधिकारी यांचे वतीने कामे पार पाडण्यासाठी प्राधिकृत करीत आहे.

#### परिशिष्ट १ जमिनीचे वर्णन

गावाचे नांव :-पाझर तलाव क्र.१ मौ. खोपटी ता.गेवराई .जिल्हा:- बीड

अ.क्र.	स.नं./ग.नं.	क्षेत्र (हे.आर)
१	६८ पैकी	०.०३
२	६८ पैकी	०.६१
३	६८ पैकी	०.१३
४	६८ पैकी	०.४४
५	६८ पैकी	०.४४
६	६८ पैकी	०.५३
७	६८ पैकी	१.२०
८	६८ पैकी	०.६१
९	६८ पैकी	०.०८
१०	९९	०.२४
एकुण		४.३१

#### परिशिष्ट २

प्रकल्पाचे नांव :- पाझर तलाव क्र.१ मौ. खोपटी ता.गेवराई .जिल्हा:- बीड  
प्रकल्पाचे विवरण:-पाझर तलाव क्र.१ मौ. खोपटी ता.गेवराई .जिल्हा:- बीड

सामाजिक फायदे :- जलसंधारण  
(,आर्थिक,रोजगार व इतर फायदे )

#### परिशिष्ट ३

##### पुनर्वसन विषयक बाबीचे विवरण

गावाचे नांव :- पाझर तलाव क्र.१ मौ. खोपटी ता.गेवराई जिल्हा:- बीड

अ.क्र. स.नं./ग.नं. क्षेत्र (हे.आर )

लागू नाही.

#### परिशिष्ट ४

##### अनुसूची- चार

##### (पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश)

(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणा-या अभिकरणाने दिलेला) सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश.) दिनांक १३मार्च २०१५ चे राजपत्रात प्रसिध्द महाराष्ट्र शासनाची अधिसूचना क्रमांक संकिर्ण ०१/२०१५/प्र.क्र.३/अ-२,नुसार उक्त अधिनियमाचे कलम-१० क नुसार सामाजिक प्रभाव निर्धारणाच्या तरतुदी लागू करण्यापासुन सुट देण्यात आलेली आहे.

टिप :- उक्त जमिनीच्या नकाशाचे उपविभागीय अधिकारी बीड यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

#### परिशिष्ट ५

##### प्रशासक नियुक्तीचे विवरण

१) प्रशासकाचे पदनाम :- लागू नाही

२) प्रशासकाचा कार्यालयीन पत्ता :- लागू नाही.

३) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती केली ते नमुद करावे:-

लागू नाही.

सदर अधिसूचनेद्वारे ज्या जमिनीची सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा आवश्यकता भासण्याचा संभव असल्याचे कायद्याच्या कलम

११ चे उपकलम (१) खाली अधिसूचित करण्यात आले आहे. प्रारंभिक अधिसूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून ६० दिवसाच्या आत उपविभागीय अधिकारी बीड यांचे कार्यालयात आक्षेप नोंदविता येईल.

दिनांक :२०/१२/२०२४

ठिकाण : बीड

(श्रीमती कविता जाधव)

उपविभागीय अधिकारी, बीड.



**उपविभागीय अधिकारी, बीड यांजकडून**

**भुमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पादर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ११ नुसार अधिसूचना**

**दिनांक -२०/१२/२०२४**

क्र.२०२४/एलएनक्यु/एसआर/१८/२००७.- ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन महसुल व वन विभागाची अधिसूचना क्र.मि.स/११/२०१४/सीआर/७७/अ२ दिनांक १९ जानेवारी २०१५ (यास यापुढे सदर अधिसूचना असे संबोधले जाईल) भुमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पादर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम ३ पोटकलम ई अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन असे अधिसूचित केले आहे की, सदर अधिनियमाच्या कलम ३(झअ) अन्वये सार्वजनिक जमिनीच्या संपादनाबाबत ५०० हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र असल्यास सदर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी या कायद्यान्वये अंमलात आणावयाच्या कार्यवाहीसाठी समुचित शासन असल्याचे मानले जाईल.

त्या अर्थी, सदर अधिसूचने अन्वये जिल्हाधिकारी, बीड हे समुचित शासन आहे. त्या अर्थी, परिशिष्ट १ मध्ये नमुद जमिन ही सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादित करण्याची आवश्यकता आहे. किंवा आवश्यकता भासु शकते तसेच सार्वजनिक प्रयोजनाबाबतचे निवेदन परिशिष्ट २ मध्ये करण्यात आले आहे. त्या अर्थी सदर कायद्याचा कलम ११ उपकलम (१) अन्वये अधिसूचीत करण्यात येते की, सार्वजनिक प्रयोजनासाठी सदर जमिन संपादनाची आवश्यकता आहे किंवा आवश्यकता भासू शकते.

त्याअर्थी, परिशिष्ट ३ मध्ये भूसंपादनामुळे विस्थापित कुटूंबासाठी प्रस्तावित जमिन संपादनाची माहिती विनिर्दिष्ट करण्यात आली आहे.

आणि त्या अर्थी, परिशिष्ट ४ मध्ये समाजिक आघात निर्धारणाबाबतची संक्षिप्त माहिती विनिर्दिष्ट करण्यात आली आहे.

आणि त्या अर्थी, परिशिष्ट ५ मध्ये सदर कायद्याच्या कलम ४३ उपकलम (१) अन्वये कामकाज पार पाडणा-या प्रशासकाचा तपशिल देण्यात आला आहे.

त्या अर्थी, सदर कायद्याच्या कलम ११ उपकलम (४) अन्वये असे जाहिर करण्यात येते की, सदरची अधिसूचना प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासुन सदर कायद्याच्या प्रकरण ४ मधील कार्यवाही पुर्ण होईल अशा वेळेपर्यंत कोणतीही व्यक्ती, प्राथमिक अधिसूचनेमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या जमिनीचा कोणताही व्यवहार/हस्तांतर नाही किंवा कोणताही व्यवहार/हस्तांतर करविणार नाही किंवा अशा जमिनीवर कोणताही बोजा निर्माण करणार नाही.

परंतु जिल्हाधिकारी अशा प्रकारे अधिसूचित केलेल्या जमिनीच्या मालकाने अर्ज केल्यावर लेखी नोंदवावयाच्या विशेष परिस्थितीमध्ये या पोटकलमाच्या अंमलबजावणीतून अशा जमीन मालकास सूट देऊ शकेल परंतु आणखी असे की, कोणत्याही व्यक्तीने, या तरतुदीचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्यामुळे तिला सोसाव्या लागलेल्या कोणत्याही नुकसानीची किंवा क्षतीची जिल्हाधिका-याद्वारे भरपाई करण्यात येणार नाही.

सदर कायद्याच्या कलम ११ चे उपकल (५) व भुमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम २०१४ चे कलम १० उपनियम (३) अन्वये जिल्हाधिकारी विहीत करण्यात येईल त्याप्रमाणे भुमी अभिलेख अद्यावत करण्याचे काम हाती घेईल आणि ज्या अर्थी, सदर कायद्याचे कलम ३ उपकलम

ग) अन्वये जिल्हाधिकारी, बीड हे समुचित शासन असल्याने उपविभागीय अधिकारी, बीड तथा भूसंपादन अधिकारी, बीड यांना जिल्हाधिकारी यांचे वतीने कामे पार पाडण्यासाठी प्राधिकृत करीत आहे.

**परिशिष्ट १ जमिनीचे वर्णन**

**गावाचे नांव :- गाव तलाव क्र.२ मौ. ब्राम्हणवाडी/ जाटनांदुर ता. शिरूर कासार. जिल्हा:- बीड**

अ.क्र.	स.नं./ग.नं.	क्षेत्र (हे.आर.)
१	९०८ पै	०.४८
		०.०२ पो.ख
एकुण		०.५०

**परिशिष्ट २**

प्रकल्पाचे नांव :- गाव तलाव क्र.२ मौ. ब्राम्हणवाडी/ जाटनांदुर ता. शिरूर कासार. जिल्हा:- बीड

प्रकल्पाचे विवरण:- गाव तलाव क्र.२ मौ. ब्राम्हणवाडी/ जाटनांदुर ता. शिरूर कासार. जिल्हा:- बीड

सामाजिक फायदे :- जलसंधारण

(,आर्थिक, रोजगार व इतर फायदे )

**परिशिष्ट ३**

**पुनर्वसन विषयक बाबीचे विवरण**

**गावाचे नांव :- गाव तलाव क्र.२ मौ. ब्राम्हणवाडी/ जाटनांदुर ता.**

**शिरूर कासार. जिल्हा:- बीड**

**अ.क्र. स.नं./ग.नं. क्षेत्र (हे.आर )**

**लागू नाही.**

**परिशिष्ट ४**

**अनुसूची- चार**

**(पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश)**

(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणा-या अभिकरणाने दिलेला) सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश.) दिनांक १३ मार्च २०१५ चे राजपत्रात प्रसिध्द महाराष्ट्र शासनाची अधिसूचना क्रमांक संकिर्ण ०१/२०१५/प्र.क्र.३/अ-२ नुसार उक्त अधिनियमाचे कलम-१० क नुसार सामाजिक प्रभाव निर्धारणाच्या तरतुदी लागू करण्यापासुन सुट देण्यात आलेली आहे.

टिप :- उक्त जमिनीच्या नकाशाचे उपविभागीय अधिकारी बीड यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

## परिशिष्ट ५

## प्रशासक नियुक्तीचे विवरण

- १) प्रशासकाचे पदनाम :- लागू नाही
- २) प्रशासकाचा कार्यालयीन पत्ता :- लागू नाही.
- ३) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती केली ते नमुद करावे:- लागू नाही.

सदर अधिसूचनेद्वारे ज्या जमिनीची सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा आवश्यकता भासण्याचा संभव असल्याचे कायद्याच्या कलम ११ चे उपकलम (१) खाली अधिसूचित करण्यात आले आहे. प्रारंभिक अधिसूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत उपविभागीय अधिकारी बीड यांचे कार्यालयात आक्षेप नोंदविता येईल.

दिनांक : २०/१२/२०२४

ठिकाण : बीड

(श्रीमती कविता जाधव)  
उपविभागीय अधिकारी, बीड.

७

उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), जा.प्र.क्र.४ बीड मु. अंबाजोगाई  
यांजकडून

नविन भूसंपादन कायदा -२०१३ च्या कलम १९(१) खालील अधिसूचना उपजिल्हाधिकारी भूसंपादन जा.प्र.४ बीड मु.अंबाजोगाई भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम -२०१३ नुसार जमीन संपादन पाझर तलाव क्र.१ मौजे पोखरी (सायगाव) ता.अंबाजोगाई, जि.बीड साठी भूसंपादन

दिनांक :- १७.१२.२०२४

## अधिसूचना

क्रमांक-२०२४/एलएनव्यु/एसआर/४४/२००४.- ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यास भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम -२०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त अधिनियम असा केला आहे) याच्या कलम ११ च्या पोटकलम (१)द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली अधिसूचना, महसुल व वन विभाग क्रमांक संकीर्ण ११/२०१४/प्र.क्र.७७/अ-२, दिनांक दिनांक १९ जानेवारी २०१५ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, या सोबत जोडलेल्या अनुसूचि एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीचा, अनुसूचि दोन मध्ये अधिक तपशीलवार विनीर्दिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

आणि ज्याअर्थी, बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिका-याचे, कलम १५ च्या पोटकलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादीत करण्याची आवश्यकता आहे या बाबत खात्री पटली आहे, आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोटकलम (१) च्या तरतुदीन्वये उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे. आणि ज्याअर्थी अनुसूचि तिन मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियाच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी पुनर्वसाहत क्षेत्र म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूचि चार मध्ये विनिर्दिष्ट केले आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिका-यांची कार्य पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी भूसंपादन जा.प्र. ४ बीड मु.अंबाजोगाई यास पदनिर्देशित करित आहे.

## अनुसूची - एक

संपादीत करावयाच्या जमिनीचे वर्णन

गावाचे नांव :-जिल्हा बीड, तालुका:अंबाजोगाई ,  
गांव. पोखरी (सायगाव)

अ.क्र.	स.नं./ग.नं.	क्षेत्र (हे.आर)
१	२१३	०.६४
२	२१४	०.४९
३	२१४	०.३२
४	२१४	०.०३
	एकुण	१.४८

## अनुसूची- दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नांव :-पाझर तलाव क्र.१ मौजे पोखरी (सायगाव)

ता.अंबाजोगाई, जि.बीड

प्रकल्पाच्या कामाचे वर्णन:-पाझर तलाव क्र.१ मौजे पोखरी (सायगाव)

ता.अंबाजोगाई, जि.बीड यासार्वजनिक कामाचे प्रयोजन

सामाजिक फायदे :- शेती पिकासाठी पाणी व जनावरांना पाणी व

इतर सार्वजनिक हितार्थ

## अनुसूची- तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन गावाचे नांव :- पाझर तलाव क्र.१ मौजे पोखरी (सायगाव) ता.अंबाजोगाई, जि.बीड

अ.क्र.	स.नं./ग.नं.	क्षेत्र (हे.आर)
	लागू नाही	

## अनुसूची- चार

(पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश)

(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणा-या अभिकरणाने दिलेला) सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश.) दिनांक १३मार्च २०१५ चे राजपत्रात प्रसिध्द महाराष्ट्र शासनाची अधिसूचाना क्रमांक संकीर्ण ०१/२०१५/प्र.क्र.३/अ-२,नुसार उक्त अधिनियमाचे कलम-१० क नुसार सामाजिक प्रभाव निर्धारणाच्या तरतुदी लागू करण्यापासुन सुट देण्यात आलेली आहे.

टिप :-उक्त जमिनीच्या नकाशाचे उपजिल्हाधिकारी भूसंपादन जा.प्र.४ बीड मु.अंबाजोगाई यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

दिनांक : १७.१२.२०२४

ठिकाण : अंबाजोगाई

(दीपक वजाळे)

उपजिल्हाधिकारी (भूसंपादन),

जा.प्र.क्र.४ बीड मु.अंबाजोगाई.

८

जिल्हाधिकारी नांदेड, यांजकडून

अधिसूचना कलम १९

क्रमांक २०२३/आरबी/डिस्क-३/भूसं-२६

दिनांक -१८/१२/२०२४

भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा  
आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३

जा.क्र. २०२४/भूसंपादन/खानापूर/सिआर-०३.— ज्याअर्थी समुचीत शासन असलेल्या नांदेड जिल्ह्याच्या जिल्हाधिका-याने,भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३० ) (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त अधिनियम असा केला आहे) यांच्या कलम ११ च्या पोट कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, अधिसूचना, गुरुवार ते बुधवार, जुलै १८-२४, २०२४ क्रमांक आषाढ/श्रावण २७-२ शके १९४६ पृष्ठ क्र.१२७ वर दिनांक १८-२४ जुलै २०२४ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे. आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, या सोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची दोन मध्ये अधिक तपशिलवार विनिर्दिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम भोकर या विभागाच्या खर्चाने करण्याची आवश्यकता आहे.

आणि ज्याअर्थी, नांदेड (जिल्ह्याच्या) जिल्हाधिका-याने ,कलम १५ च्या पोटकलम (२) अन्वये दिलेला अहवाल,कोणताही असल्यास,विचारात घेतल्या नंतर,उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादीत करण्याची आवश्यकता आहे या बाबत त्याची खात्री पटली आहे; आणि म्हणुन,उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोटकलम (१) च्या तरतुदीन्वये,उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे;

आणि ज्याअर्थी, अनुसूची तीन मध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधीत कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी पुनर्वसाहत क्षेत्र म्हणुन निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असुन, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची चार मध्ये विनिर्दिष्ट केला आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिका-यांची कार्य पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी भूसंपादन लसिका नांदेड यास पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची एक

(संपादित करावयाच्या जमीनीचे वर्णन)

गावाचे नाव:- आतकूर ता. धर्माबाद जि.नांदेड

अ.क्र.	भूमापन किंवा गट नंबर	क्षेत्र (हे.आर.मध्ये)
१	१५८	०.२८
२	२८७	०.१९
३	२८७	०.०६
४	१९१	०.०६
५	२२२	०.२८
एकुण		०.८७ हे.आर

अनुसूची दोन

(सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपा बाबत विवरण)

प्रकल्पाचे नांव : अतिरीक्त भूसंपादन प्रस्ताव धर्माबाद वळणरस्ता बांधकामासाठी मौ.आतकूर ता.धर्माबाद जि.नांदेड

प्रकल्पाच्या कामाचे वर्णन: अतिरीक्त भूसंपादन प्रस्ताव धर्माबाद वळणरस्ता बांधकामासाठी मौ.आतकूर ता.धर्माबाद जि.नांदेड

समाजाला होणारे लाभ : दळण वळण

अनुसूची तीन

(पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन)

गावाचे नाव - मौ.आतकूर ता.धर्माबाद जि.नांदेड

अ.क्र. भूमापन क्रमांक किंवा गट नंबर क्षेत्र (हेक्टर मध्ये)  
- लागु नाही- -

अनुसूची चार

(पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश)

लागु नाही

टिप:- उक्त जमीनीच्या नकाशाचे निरीक्षण उपजिल्हाधिकारी भूसंपादन लसिका, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांचे कार्यालयामध्ये करता येईल.

दिनांक:- १८/१२/२०२४

ठिकाण:- नांदेड

स्वा/-

जिल्हाधिकारी नांदेड.

९

उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी उमरगा यांजकडून

अधिसूचना

भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम १९(०१)

दिनांक :- १७/१२/२०२४

क्र. २०२०/भूसंपादन/सिआर-१.- ज्याअर्थी, सुमचित शासन असलेल्या धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांचे परीपत्र जा.क्र. २०२४/भूसंपादन/अधिनियम/२०१३/निवडा/कावी-८४२ दि. १३/०८/२०२४ अन्वये या कार्यालयास कलम १९(१) ची अधिसूचना काढणेस प्राधिकृत केले आहे. त्याअर्थी भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त अधिनियम" असा केला आहे.) याच्या कलम ११ च्या पोटकलम (०१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली अधिसूचना महसूल व वन विभाग क्रमांक संकिर्ण ११/२०१४/प्र.क्र.७७/अ-२ दिनांक १९ जानेवारी २०१५ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची अनुसूची दोन मध्ये अधिक तपशीलवार विनिर्दिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

आणि ज्याअर्थी, धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हाधिका-याने कलम १५ च पोटकलम (०२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादीत करण्याची आवश्यकता आहे. याबाबत खात्री पटली आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोटकलम (०१) च्या तरतुदीन्वये उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे. असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी, अनुसूची तीनमध्येअधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी "पुनर्वसाहत क्षेत्र" म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेच्या सारांश अनुसूची चार मध्ये विनिर्दिष्ट केले आहे.

## अनुसूची एक

संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन

गाव :- कवठा	तालुका :- उमरगा	जिल्हा :- धाराशिव
अ.क्र.	भूमापन क्रमांक किंवा (हे.आर मध्ये)	अंजाजित क्षेत्र गट क्रमांक
१	२/३/१	०.०७
२	२/७/१	०.३१
३	४/२/१	०.१२

४	४/१/१	०.३४
५	५/१	१.३५
६	६/१	१.१७
७	७/१	०.४१
८	१९/२/१	०.१६
९	१९/१/१	०.०६
१०	१५५/१/१	०.५७
११	१५५/२/१	०.३४
१२	१५५/३/१	०.५७
१३	१९/६/१	०.२६

एकूण

५.७३

(गणेश पवार)

उपविभागीय अधिकारी तथा  
भूसंपादन अधिकारी उमरगा

## अनुसूची दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

**प्रकल्पाचे नाव :-** तेरणा नदीवरील किल्लारी कवठा बॅरेजसाठी बुडीत क्षेत्रासाठी मौ. कवठा येथील भूसंपादन मौ. कवठा ता. उमरगा जि.धाराशिव

**प्रकल्पाचे वर्णन :-** तेरणा नदीवरील किल्लारी कवठा बॅरेजसाठी बुडीत क्षेत्रासाठी मौ. कवठा येथील भूसंपादन मौ. कवठा ता. उमरगा जि. धाराशिव

**समाजाला मिळणारे लाभ :-** तेरणा नदीवरील किल्लारी कवठा बॅरेजसाठी बुडीत क्षेत्रासाठी मौ. कवठा येथील भूसंपादन मौ. कवठा ता. उमरगा जि. धाराशिव भूसंपादन प्रयोजनामुळे उमरगा तालुक्यातील शेतकरी यांना प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ होणार आहे.

## अनुसूची तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

गाव :- कवठा तालुका :- उमरगा जिल्हा :- धाराशिव

अ.क्र.	भूमापन क्रमांक किंवा गट नंबर	क्षेत्र (हे.आर.मध्ये)
०१	निरंक	निरंक

पुनर्वसाहत करण्याची आवश्यकता नाही सबब माहिती निरंक

अनुसूची चार

(दोन)

(पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश)

(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करण्या-या अभिकरणाने दिलेला सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश)

दि.१३ मार्च २०१५ चे राजपत्रात प्रसिध्द महाराष्ट्र शासनाची अधिसूचना क्रमांक संकीर्ण ०१/२०१५/प्र.क्र.३/आ-२ नुसार उक्त अधिनियमाचे कलम १०-क नुसार सामाजिक प्रभाव निर्धारणाच्या तरतुदी लागू करण्यापासुन सुट देण्यात आलेली आहे.

**टिप:-** उक्त जमिनीच्या आराखड्याचे उपविभागीय अधिकारी तथा भुसंपादन अधिकारी उमरगा यांचे

कर्यालयामध्ये निरीक्षण करता येईल

दिनांक : १२/२०२४

ठिकाण :- उमरगा

(गणेश पवार)

उपविभागीय अधिकारी तथा  
भुसंपादन अधिकारी उमरगा.

१०

जिल्हा न्यायाधीश-१ यांजकडून

पहा :- १. श्रीमती. ए. सी. जोशी, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कळंब यांचे पत्र जा. क्र. ४८२८/२४, दिनांक २६ सप्टेंबर, २०२४ अन्वये प्राप्त झालेला विहीत नमुन्यातील अर्जित रजेचा ई-मेलद्वारे प्राप्त अर्ज.

आदेश

जिल्हा न्यायाधीश-१, उस्मानाबाद हे खालील प्रमाणे आदेश निर्गमित करितात-

**जा. क्र.काव्यावि/(प्रशा)/६५०७/२०२४:-** श्रीमती. ए. सी. जोशी, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, व न्यायदंडाधिकारी, प्र. वर्ग, कळंब यांची दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२४ ते ०५ ऑक्टोबर, २०२४ या (०३) तीन दिवसांची अर्जित रजा महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, मधील नियम-५० नुसार, (रजेमागील दिनांक ०२ ऑक्टोबर, २०२४ आणि रजेपुढील दिनांक ०६ ऑक्टोबर, २०२४ या दोन दिवसांच्या सुट्टीच्या फायदयासह) मंजूर करण्यात येवून सदरील कालावधीत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्रीमती. ए. सी. जोशी, या २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, व न्यायदंडाधिकारी, प्र. वर्ग, कळंब म्हणून काम पाहतील.

जर श्रीमती. ए. सी. जोशी या सदरील रजेवर गेल्या नसत्या तर त्या २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, व न्यायदंडाधिकारी, प्र. वर्ग, कळंब म्हणून कार्यरत राहिल्या असत्या.

श्रीमती. ए. सी. जोशी, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, व न्यायदंडाधिकारी, प्र. वर्ग, कळंब यांच्या सदरील अर्जित रजेच्या कालावधीत यांच्या न्यायालयाचा कार्यभार हा श्री. एम. ए. शेख, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, व न्यायदंडाधिकारी, प्र. वर्ग, कळंब यांच्याकडे ठेवण्यात येतो.

उस्मानाबाद

दिनांक:- २६ सप्टेंबर, २०२४.

(राजेश एस.गुप्ता)

जिल्हा न्यायाधीश-१, उस्मानाबाद.

११

जिल्हा न्यायाधीश-१ यांजकडून

पहा :- १. श्री. बी. यु. चौधरी, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, उस्मानाबाद यांचे पत्र जा. क्र. ४३४८/२४, दिनांक २५ सप्टेंबर, २०२४ अन्वये सादर केलेला विहीत नमुन्यातील अर्जित रजेचा अर्ज.

जिल्हा न्यायाधीश-१, उस्मानाबाद हे खालील प्रमाणे आदेश निर्गमित करितात -

आदेश

**जा. क्र.काव्यावि/(प्रशा)/६५०८/२०२४:-** श्री. बी. यु. चौधरी, दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, उस्मानाबाद यांची दिनांक ३० सप्टेंबर, २०२४ व दिनांक १ ऑक्टोबर, २०२४ या (०२) दोन दिवसांची अर्जित रजा महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, मधील नियम-५० नुसार, (रजेमागील दिनांक २८ व २९ सप्टेंबर, २०२४ आणि रजेपुढील दिनांक ०२ ऑक्टोबर, २०२४ या तीन दिवसांच्या सुट्टीच्या फायदयासह) मंजूर करण्यात येवून, दिनांक २८ सप्टेंबर, २०२४ रोजीचे राष्ट्रीय लोकअदालतचे कामकाज संपल्यानंतरपासून ते दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्री. बी. यु. चौधरी हे दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, उस्मानाबाद म्हणून काम पाहतील.

जर श्री. बी. यु. चौधरी हे सदरील रजेवर गेले नसते तर ते दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, उस्मानाबाद म्हणून कार्यरत राहिले असते.

(दोन)

श्री. बी. यु. चौधरी, दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, उस्मानाबाद यांच्या सदरील अर्जित रजेच्या / सुट्टीच्या कालावधीत त्यांच्या न्यायालयाचा कार्यभार हा श्री. एस. डी. कामत, सह दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, उस्मानाबाद यांच्याकडे ठेवण्यात येतो.

उस्मानाबाद, दिनांक:- २५ सप्टेंबर, २०२४.

(राजेश एस. गुप्ता)

जिल्हा न्यायाधीश-१, उस्मानाबाद.

१२

**जिल्हा न्यायाधीश-१ यांजकडून**

पहा :- १. श्रीमती. ए. सी. जोशी, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कळंब यांचे पत्र जा. क्र. ४८२७/२४, दिनांक २६ सप्टेंबर, २०२४ अन्वये प्राप्त झालेला विहीत नमुन्यातील अर्जित रजेचा ई-मेलद्वारे प्राप्त अर्ज.

**आदेश**

जिल्हा न्यायाधीश-१, उस्मानाबाद हे खालील प्रमाणे आदेश निर्गमित करितात-

**जा. क्र.काव्यावि/(प्रशा)/६५०९/२०२४:-** श्रीमती. ए. सी. जोशी, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, व न्यायदंडाधिकारी, प्र. वर्ग, कळंब यांची दिनांक २६ सप्टेंबर, २०२४ या (०१) एक दिवसांची अर्जित रजा महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, मधील नियम- ५० नुसार, मंजूर करण्यात येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्रीमती. ए. सी. जोशी, या २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, व न्यायदंडाधिकारी, प्र. वर्ग, कळंब म्हणून काम पाहतील.

जर श्रीमती. ए. सी. जोशी या सदरील रजेवर गेल्या नसल्या तर त्या २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, व न्यायदंडाधिकारी, प्र. वर्ग, कळंब म्हणून कार्यरत राहिल्या असल्या.

**(दोन)**

श्रीमती. ए. सी. जोशी, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, व न्यायदंडाधिकारी, प्र. वर्ग, कळंब यांच्या सदरील अर्जित रजेच्या कालावधीत यांच्या न्यायालयाचा कार्यभार हा श्री. एम. ए. शेख, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, व न्यायदंडाधिकारी, प्र. वर्ग, कळंब यांच्याकडे ठेवण्यात येतो.

उस्मानाबाद

दिनांक:- २६ सप्टेंबर, २०२४.

**(राजेश एस.गुप्ता)**

जिल्हा न्यायाधीश-१, उस्मानाबाद.